



Hitech Corporation Limited
Regd. Office & HO:
201, Welspun House 2nd Floor,
Kamala City, Lower Parel - west
Mumbai - 400 013

11th June, 2021

To,
Department of Corporate Services (DCS)
The BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.

The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai - 400 051.

Scrip Code: 526217

Scrip Symbol: HITEHCORP

Dear Sir/ Madam,

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"): Publication of Notice to the Shareholders of the Company in view of MCA General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021.

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of the notices published in the newspapers for the attention of the shareholders of the Company, regarding registration/ updation of their E-mail addresses, bank details and intimation regarding tax deduction at source (TDS) to be deducted from the Dividend payable to them for the financial year 2020-21 if approved by the shareholders at the ensuing AGM. The Notices were published in the following newspapers:

1. All India Edition of Business Standard dated 10th June, 2021.
2. Mumbai Edition of Lakshwadeep (Marathi) dated 10th June, 2021.

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Hitech Corporation Limited

Namita Tiwari
Company Secretary
& Compliance Officer

Integrity + Commitment + Innovation = Excellence



Gujarat Alkalies and Chemicals Limited
 (An ISO Certified Company) (Promoted by Govt. of Gujarat)
 REGD. OFFICE: P. O. PETROCHEMICALS - 391346, DIST. VADODARA, GUJARAT, INDIA.
 Tel.: +91-265-6111000 / 7119000 Fax: +91-265-2231208
 Website: www.gacl.com Email: cosec@gacl.co.in
 CIN: L24110GJ1973PLC002247

NOTICE

(for the attention of Equity Shareholders of the Company)

Sub.: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

This Notice is published pursuant to the provisions of section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, from time to time (hereinafter referred to as "Rules").

The Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

The Company has sent letter dated 29.05.2021 by Regd. Post to all the concerned shareholders who have not claimed/encashed dividend for the Financial Year 2013-14 and all subsequent dividends declared by the Company to claim unpaid dividend on the said shares on or before 21/09/2021, being the due date of transfer failing which the said shares will be transferred to IEPF Authority within 30 days from the due date.

The Company has sent notices to all concerned shareholders through Regd. Post, however due to restrictions in some States on account of Covid-19 Pandemic, the individual notice may not be delivered or delivery of the notice may be delayed. In view of such current exceptional circumstances, this newspaper notice shall be deemed as adequate notice under the Rules.

The Company has also uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website at the web-link

https://www.gacl.com/upload_files/73f09_GACL%20SPCAL.pdf

The details covers such shares in respect of which the dividend has not been claimed by the concerned shareholders for seven consecutive years. The said shares correspond to the unclaimed dividend for the Financial Year 2013-14.

In case the Company does not receive any communication along with valid claim for dividend from the concerned shareholders by 21/09/2021 or such other date as may be specified, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Companies Act, 2013 and Rules, transfer the shares to the IEPF Authority as per procedure stipulated in the Rules. No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to IEPF Authority pursuant to the said Rules.

Shareholders may note that, both the unclaimed dividend(s) and the share(s), transferred to IEPF Authority can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact to the Company or to the Company's Registrar and Transfer Agent - Link Intime India Private Limited, B-102 & 103, Shangrilla Complex, First Floor, Opp. HDFC Bank, Near Radhakrishna Char Rasta, Akota, Vadodara- 390 020, phone no. (0265) 6136000, 2356573, email : vadodara@linkintime.co.in or iepf.shares@linkintime.co.in.

For Gujarat Alkalies and Chemicals Ltd

Sd/-

(Sanjay S Bhatt)

Company Secretary &

Chief General Manager (Legal & CC)

Place: Vadodara
Date: 09.06.2021



NOTICE ON INFORMATION OF THE COMPANY

Notice is hereby give Members of Hero Mot at 04:30 P.M. IST thro ("OAVM") in complia 20/2020 and 02/ 20 January 13, 2021 respec vide circular nos. SE CMD2/CIR/P/2021/11 (collectively referred a in the Notice of the AG The Notice of AGM at email to all the share Company/ Depositor/ and the Annual Repo Company's website Exchanges at www.m Company's Registrar Limited at www.kfinte Shareholders will ha businesses as set of instructions for joinin electronic voting or ca provided in the notic facility shall be cont 103 of the Companies/ Shareholders, who h requested to comply w

Shareholders hol update their en clientservices/mk with details of fol at einward.ris@kfnt

Shareholders hol register/ update tile "Shasun whom the demat November 19, Shareholders may not 2021 has requem Rs. 10/- per equity st years is due dividend, if approved September 03, 2021. Electronic Clearing Se receive the dividend d

Shareholders are he documents as m whom the demat Company at

Shareholders are held signed request let bank details (viz address, IFSC, MIP (iii) cancelled einward.ris@kfnt

Shareholders may no Finance Act, 2020, m after April 1, 2020, pf.html. Company shall there making payment of the Company to determin requested to submit Act. The Company v registered email ids in In the event, the Co electronic mode, d) Company shall despa once the situation is, normalized.

This notice is being is the Company and is Corporate Affairs and

Place : New Delhi Date : June 9, 2021 Law provides voting the Company. Hero and actively particip

Shareholders may not registered their E-mail addresses may temporarily get their E-mail addresses registered with Link Intime India Pvt Ltd, by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/ email_register.html in their web site www.linkintime.co.in at the Investor Services tab by choosing the E-mail / Bank Registration heading and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate Number, PAN, Mobile Number and E-mail ID and also upload the image of share certificate in PDF or JPEG format. (upto 1 MB) . In case of any query, a member may send an E-mail to RTA at rt.helpdesk@linkintime.co.in

Members holding Equity Shares of the Company in Demat Form and who have not registered their E-mail addresses may temporarily get their E-mail addresses registered with Link Intime India Pvt. Ltd. by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html in their web site www.linkintime.co.in at the Investor Services tab by choosing the E-mail Registration heading and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, DP ID-Client ID/ PAN, Mobile Number and E-mail ID. In case of any query, a member may send an e-mail to RTA at rt.helpdesk@linkintime.co.in

On submission of the shareholders details an OTP will be received by the shareholder, which needs to be entered in the link for verification.

The Members holding shares in DEMAT form are requested to register their e-mail address / electronic bank mandate with their respective Depository Participant.

Also, pursuant to Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the shareholders w.e.f. 1st April 2020 and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to the Members at prescribed rates in the Income Tax Act, 1961 ("the IT Act"). In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and / or update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their Depository Participants or in case shares are held in physical form, with the Company by clicking on https://linkintime.co.in/emailreg/email_register.html and following the procedure mentioned therein latest by 20th July, 2021. No withholding of tax is applicable to (i) resident individual Shareholders having valid PAN and if the dividend payable is less than Rs. 5,000/- per financial year; (ii) Resident Insurance Companies and (iii) Resident Mutual Fund category shareholders.

The Company has enabled a Shareholder web-portal for submission of tax exemption forms/requested documents. Shareholders can submit their tax exemption forms and supporting documents directly on portal for purposes of tax deduction at source by clicking the link i.e. <https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html> and selecting "Hitech Corporation Limited" in the Company dropdown. Shareholders can also forward their TDS related query/ documents on hitechdivtax@linkintime.co.in

The Company will also send SMS alerts through our RTA, for convenience to those shareholders whose mobile numbers are available with the Company. Such Members are requested to respond to the SMS by clicking the link provided therein and register the email Id & other details for speedy receipt of Annual Report 2021 and other communications from the Company.

No action is required from shareholder whose email address and mobile number are already registered/updated.



HITECH CORPORATION LIMITED
 CIN: L28992MH1991PLC168235
 Regd. Office : 201 Welspun House, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400 013.
 Tel. No. +91 22 4001 6500 / 2481 6500 | Fax : +91 22 2495 5659
 Website : www.hitechgroup.com | email : investor.help@hitechgroup.com

NOTICE

FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF HITECH CORPORATION LIMITED

The Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities Exchange Board of India ("SEBI") vide various circulars have permitted listed companies to send the Notice of Annual General Meeting ("AGM"), Annual Report & other communications to shareholders, in relation to the AGM 2021, in electronic form in view of the prevailing COVID-19 pandemic situation and difficulties involved in dispatch of physical copies. Sending Notice of AGM and Annual Report through email shall be sufficient compliance of the provisions of the Companies Act, 2013, Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

We request the members of Hitech Corporation Limited ("the Company"), who have not yet registered/updated their email address or bank account details, to register/update the same in following manner;

Members holding Equity Shares of the Company in Physical Form and who have not registered their E-mail addresses may get their E-mail addresses registered with Link Intime India Pvt Ltd, by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/ email_register.html in their web site www.linkintime.co.in at the Investor Services tab by choosing the E-mail / Bank Registration heading and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate Number, PAN, Mobile Number and E-mail ID and also upload the image of share certificate in PDF or JPEG format. (upto 1 MB) . In case of any query, a member may send an E-mail to RTA at rt.helpdesk@linkintime.co.in

Members holding Equity Shares of the Company in Demat Form and who have not registered their E-mail addresses may temporarily get their E-mail addresses registered with Link Intime India Pvt. Ltd. by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html in their web site www.linkintime.co.in at the Investor Services tab by choosing the E-mail Registration heading and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, DP ID-Client ID/ PAN, Mobile Number and E-mail ID. In case of any query, a member may send an e-mail to RTA at rt.helpdesk@linkintime.co.in

On submission of the shareholders details an OTP will be received by the shareholder, which needs to be entered in the link for verification.

The Members holding shares in DEMAT form are requested to register their e-mail address / electronic bank mandate with their respective Depository Participant.

Also, pursuant to Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the shareholders w.e.f. 1st April 2020 and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to the Members at prescribed rates in the Income Tax Act, 1961 ("the IT Act"). In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and / or update their Residential Status, PAN, Category as per the IT Act with their Depository Participants or in case shares are held in physical form, with the Company by clicking on https://linkintime.co.in/emailreg/email_register.html and following the procedure mentioned therein latest by 20th July, 2021. No withholding of tax is applicable to (i) resident individual Shareholders having valid PAN and if the dividend payable is less than Rs. 5,000/- per financial year; (ii) Resident Insurance Companies and (iii) Resident Mutual Fund category shareholders.

The Company has enabled a Shareholder web-portal for submission of tax exemption forms/requested documents. Shareholders can submit their tax exemption forms and supporting documents directly on portal for purposes of tax deduction at source by clicking the link i.e. <https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html> and selecting "Hitech Corporation Limited" in the Company dropdown. Shareholders can also forward their TDS related query/ documents on hitechdivtax@linkintime.co.in

The Company will also send SMS alerts through our RTA, for convenience to those shareholders whose mobile numbers are available with the Company. Such Members are requested to respond to the SMS by clicking the link provided therein and register the email Id & other details for speedy receipt of Annual Report 2021 and other communications from the Company.

No action is required from shareholder whose email address and mobile number are already registered/updated.

For Hitech Corporation Limited
Sd/-
Namita Tiwari
Company Secretary

Place : Mumbai
Date : 09th June, 2021



FOSECO INDIA LIMITED

Regd. Office : Gat Nos. 922 & 923, Sanaswadi, Taluka Shirur, District Pune - 412 208. INDIA
 Tele : +91 (0) 2137 668100, Fax : +91 (0) 2137 668160,
 Website: www.fosecointia.com, Email Id : investor.grievance@vesuvius.com
 Corporate Identity Number : L24294PN1958PLC011052

Notice to the Equity Shareholders

Subject: Transfer of equity shares to the Investor Education and Protection Fund Account (IEPF)

AUTOTECH LIMITED

L34300HR2005PLC081531
 10, 1st Floor, Tower-A, Emaar Digital Greens,
 Extension Road, Gurugram, Haryana-122102
 4-4698700; Fax: 0124-4698798
 autotech.com; Website: www.shivamautotech.com

QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021
 (Rs. in Lakhs)

Quarter Ended	Year Ended		
31-Dec-20	31-Mar-20	31-Mar-21	31-Mar-20

